

April 5, 2025

Listing Department BSE Limited P J Towers Dalal Street Mumbai 400 001 National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5th floor Plot No. C/1, G Block Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai 400 051

**Dear Sirs** 

#### Sub.: Crisil – Publication of the Notice of the 38th Annual General Meeting and E-voting Information

Kindly be informed that the Notice of the 38<sup>th</sup> Annual General Meeting and e-voting information of the Company has been published today, i.e., on April 5, 2025, in newspapers, Financial Express and Sakal. Copies of the same as appearing in the newspapers are enclosed.

Kindly take the same on record.

Yours faithfully, For Crisil Limited

Minal Bhosale Company Secretary ACS 12999

Encl.: a/a

# Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd.

Symbolic Possession Notice (For Immovable Property)

R.O. & H.O.: 'Arvindbhai Maniar Nagarik Sevalay', 150' Ring Road, Near Raiya Circle, Rajkot. Ph. 2555555

The undersigned being the authorized officer of Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., H.O. Rajkot under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002 Section 13(2) and in exercise of powers conferred under the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Issued a demand notice to the below mentioned borrowers and Guarantors advising them to repay their bank dues mentioned in the notice with due interest thereon within 60 days from the date of notice and as they have failed to repay the amount, notice is hereby given to them and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of SARFAESI ACT-2002, read with rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 for recovery of the secured debts. Following borrowers and Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with this property and any dealings with this property will be subject to the charge of Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., Rajkot for an amount mentioned below and interest thereon due from 01/04/2025.

| Branch Name                                | Borrower / Guarantor / Director / Partner  | As per 13(2) Notice  | Symbolic   | Outstanding        |
|--|--|--|------------|--------------------|
| &  | name & If Bank issue Public notice in News   | Outstanding Amount   |            | Amount As          |
| Account No.                                | Paper then date & News Paper Details   | & Notice date  |            | on 31/03/202       |
| Ghatkopar<br>060014106000014<br>(SEC/4837) | BORROWER(S): (1) Mhatre Nikesh Dhyandeo<br>GUARANTOR(S): (1) Mhaskar Vijendra Vilas<br>(2) Mhatre Dhyandev Ganpat<br>"FINANCIAL EXPRESS" & "LOKSATTA" DT. 25/12/2024 | Rs. 22,95,745.00<br>(As on 30/09/2024)<br>13(2) Notice Date:<br>25/10/2024 | 03/04/2025 | Rs.<br>25,18,061=0 |

Mortgage Properties Description

All That Piece and Parcel of Flat No. 01, adms. 407 Sq.ft. carpet area, with attached terrace, Ground Floor, in Wing "K" in the building complex known as "Gavdevi Garden" Village - Wavanje, Tal - Panvel, Dist. Raigad, in the Survey No. 57, Hissa No. 2C of Village Wavange, Tal. Panvel, Dist. Raigad, within the limit of Group Gram Panchayat Wavange Vide Registered Receipt No 2843 Dated 26/ 02/2018 under Sr. PAVAL2-2337-2018 in the name of Nikesh Dhyandeo Mhatre.

Dt. 03/04/2025, Rajkot. Authorized Officer, Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., H.O., Recovery Department, Rajkot.

#### **PUBLIC NOTICE** TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of NESCO LIMITED having its Registered Office at NESCO Center, Western Express Highway. Goregaon (East) Mumbai 400063 registered in the name of following Shareholders have been lost been lost by

| unen  | l.                        |             |                |                            |           |
|-------|---------------------------|-------------|----------------|----------------------------|-----------|
| Sr.   | Name of the               | Folio No.   | Certificate    | Distinctive                | No. of    |
| No.   | Shareholder/s             |             | No./s          | Number/s                   | Shares    |
| 1.    | Arvind Kumar Gautam       | 016392      | 1636           | 69935856 to 69936855       | 1,000     |
| The   | Public are hereby caution | oned agains | t purchasing o | or dealing in any way with | the above |
| refer | red share certificates.   |             |                |                            |           |

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg Vikroli (W) Mumbai-400083 TEL: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue sate Share Certificate/s. Place: Mumbai **Arvind Kumar Gautam** 

Date: 04.04.2025 Name of Legal Claimant.

SMFG

### CENTRAL RAILWAY

APPOINTMENT OF CERTIFICATION **BODY & OTHER WORKS** Name of Work: (1) Appointment of

certification body for renewal of ISO 50001:2018 Energy Management System for a period of 3 years. Approximate Cost: ₹1,84,080/-Cost of Tender Form : NIL. EMD: ₹3,700/-. Completion Period: 39 Months. Closing Date: 16/04/2025. (2) Overhauling of CG make Alternator of SPIC No. 200102 CR/BB during POH at Parel. Approximate Cost: ₹3,05,212.90. Cost of Tender Form: NIL. EMD: ₹6,100/-Completion Period: 02 Months. Closing Date: 25/04/2025. The time and date for submission of above e-tenders will be up to 17.00 hrs. on respective closing dates. Complete details of e-tender is available at official Railway website http://www.ireps.gov.in.

Open E-Tender Notice No: 1. PR-IMS-50001-24-25-716 2. PR-DLS-SPIC-25-26-719 रेलवे फाटक को बंद स्थिती में पार करना मना है

## **CLASSIFIEDS**

# PERSONAL

## **CHANGE OF NAME**

I SUPRABHA DEBBARMA

w/o BIKASH CHAKRABORTY r/o Flat B-205, 2 Wing-B, Palacia Ph 2, Kingston, Waghbil, GB Road, Opposite Swastik Regalia Waghbil, PO-Kasarvadavali, Thane,

Maharashtra-400615 have changed my name as CHHABI CHAKRABORTY.

0040782569-1

## **THANKS GIVING**

**HOLY** Spirit Thou who makes me See **Everything and Shows** me the way to Reach My Ideals, you who gives me the Divine Gift to forgive and forget the Wrongs that is done unto me and who is in all instances ofmy life with me I in this short Dialogue want to thank you for everythingand confirm once more that I do not want to be Separated from you, nomatter how great the, material desire may be I want to Be with you andmy loved ones in your perpetual glory forever Amen -**ZDS** 

0070959307-1

## "IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.



ARM BRANCH PANAJI 18th JUNE ROAD, PANAJI, GOA - 403001 M:7722039869 Email: cb5103@canarabank.com

WITHDRAWAL OF SALE NOTICE dated 18/03/2025 issued under Section 13 (4) of the SARFAESI Act, 2002.

NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE SALE NOTICE Dated 18/03/2025 issued Under Section 13 (4) of the SARFAESI Act, 2002 of Immovable properties Under Rule 8 (6) and 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, FOR E AUCTION SCHEDULED ON 09/04/2025 AT RESERVE PRICE 5,33,30,000.00 (Rupees five crores thirty-three lakhs thirty thousand only), BORROWER - MR. THANKACHAN MATHEW -Thamarassery House, Vazakulam PO, Avoly, Muvatupuzha, Kerala 686670, MR. DITTO THANKACHAN (BORROWER) Thamarassery House, Vazakulam PO Avoly, Muvatupuzha, Kerala 686670 and MRS SUSAN THANKACHAN (GUARANTOR), Thamarasseri House, Vazakulam PO, Muvatupuzha Kerala 686670, Sale of Immovable property - Mortgage of 46 acres (approx) of land in sy no. 28-31 and sy no. 34 standing in the name of Mr. Thankachan Mathew and Mr. Ditto Thankachan of Sarmale Village of Sawantwadi Taluka of Sindhudurg District (name of the title holder Mr. Thankachan Mathew and Mr. Ditto Thankachan Mathew) WHICH WAS PUBLISHED IN THIS NEWSPAPER ON 19TH MARCH 2025 STANDS WITHDRAWN DUE TO TECHNICAL AND INADVERTENT REASONS.

**Date:** 04/04/2025 **Place :** Panaji

**AUTHORISED OFFICER, CANARA BANK** 

#### SMFG India Home Finance Co. Ltd. (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.)

Grihashakti ■ Corporate. Off.: 503 & 504, 5<sup>th</sup> Floor, G-Block, Insipre BKC, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051, MH. Read, Off. : Commerzone IT Park, Tower B, 1st Floor, No. 111, Mount Poonamailee Road, Porur, Chennai-600116, Tamil Nadu. ALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-AUCTION SALE NOTICE OF 30 DAYS FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS. AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISION TO RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002. NOTICE is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below listed immovable properties ("Secured Assets") mortgaged / charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorised Officer of SMFG India Home Finance Co. Ltd. (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) (hereinafter referred to as SMHFC) ("Secured Creditor"), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interest and other expenses thereo till date of realization, due to SMHFC Secured Creditor from the Borrower(s) and Guarantor(s) mentioned herein below.

| St.<br>No. | Name of the Borrower(s)<br>/ Guarantor(s) LAN  | Description of the Properties   | (In ₹) Earnest Money | Date & Time<br>of E-Auction                          | Date of EMD<br>Submission |
|------------|--|---|----------------------|--|---------------------------|
|            |  |   | Deposit (In ₹)       |  |                           |
| 20         |  | All that Piece & Parcel of Residential Unit Bearing Flat No. 304,<br>Admeasuring Built-Up Area About 520 Sq. Fts. i. e. 48.32 Sq.<br>Mtrs. On The Third Floor of The Building Known As "Meera                                 | 14,80,000/-          | 05.05.2025<br>at<br>11.00 a. m.<br>to<br>01.00 p. m. | 03.05.2025                |
| -          | (Borrower)   | Apartment" Lying, Being On N. A. Plot of Land Bearing Old Survey No. 67/2, (New Gat No. 233, Plot No. 25), Situated At Revenue Village: Salwad, Tal. & Dist. Palghar.   | 1,48,000/-           |  |                           |
|            | LAN : 615139211552216<br>1. Mr. Asif Gulsher   | All that the said Flat bearing No. 208 on the 2 <sup>nd</sup> Floor, <b>Admeasuring</b> carpet area of 407.74 Sq. ft. i. e. 37.86 Sq. Mtrs.(here inafter referred to as the said "Flat") in the Building No. Type-D, Building | 16,50,000/-          | 05.05.2025<br>at<br>11.00 a. m.<br>to<br>01.00 p. m. | 03.05.2025                |
| 2.         | Shaikh (Borrower)     Mrs. Shabana Asif<br>Shaikh (Co-Borrower)  | called as SAI BHAKTI COMPLEX constructed on the property lying, situated and being at Village: Mahim, Taluka: Palghar, District: Palghar, Maharashtra-401 404.  | 1,65,000/-           |  |                           |
| 3.         | All That Piece and Parcel of Property Bearing Flat No. 8  Admeasuring 76.48 Sq. Ft On The 8 <sup>th</sup> floor In B-Wing In  LAN: 601807210213784 Building Known As "Pacifica" of The Society Known  1. Subrahmanyam "Pacifica Co-operative Housing Society Limited" In The Pro |   | 52,30,000/-          | at   | 03.05.2025                |
| 0.         | Sankara Pokkuluri<br>2. Pokkuluri Usha Sri   |   |                      |  |                           |

Details terms and conditions of the sale are as below and the details are also provided in our / Secured creditor's website at the following link / website address (https://BidDeal.in and https://www.grihashakti.com/pdf/E-Auction.pdf). The Intending Bidders can also contact : Mr. Sunii More, on his Mob. No. 7738220952, E-mail : sunii.more@grihashakti.com and Mr. Niloy Dey on his Mob. No. 9920697801, E-mail: Niloy.Dey@grihashakti.com.

Place: Maharashtra Date: 02.04.2025 / 01.04.2025

File No- Mh0170610006982

Place: NAVI MUMBAI / PANVEL

Panvel Branch Office

Authorized Officer, SMFG India Home Finance Co. Ltd. (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.)

## GIC HOUSING FINANCE LTD. CORPORATE OFFICE / HEAD OFFICE: GICHFL, National Insurance Building, 6th floor, J.

T. Road, Next to Astoria Hotel, Churchgate, Mumbai, 400 020 Tel.: (022) 43041900 | Email: corporate@gichf.com | Website: www.gichfindia.com NAVI MUMBAI BRANCH: Office No A-301 Bsel Tech Park Sector-30A, Opp Vashi Railway Station, Near Inorbit Mall, Vashi, Navi Mumbai-400703 Email: navimum@gichfindia.com

TEL: 022-27832908/1359/1367/2810/27832832 PANVEL BRANCH: Shop No 2-6, Suryakiran Chs Ltd, Plot No: 05, Sec No: 05 Behind D'mart, Opp Neel Vardhaman, New Panvel (East), Raigad District- 410 206. Phone: 022-27450853/27455815 |

Email: panvel@gichfindia.com | Website: www.gichfindia.com

## **DEMAND NOTICE**

(IN PURSUANCE WITH SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT, 2002)

GIC Housing Finance Ltd. (GICHFL) has sanctioned Housing loan to the following borrower(s) to purchase/ Mortgage/Renovation and Construction of premises by creating equitable mortgage in favor of GICHFL. The repayment of the loan(s) is irregular and the account(s) is finally classified as Non Performing Asset in accordance with directions and guidelines of National Housing Bank.

GICHFL has therefore invoked its rights under section 13 (2) of the SARFAESI ACT, 2002 and called upon the borrower(s) to repay the total outstanding due mentioned therein, within 60 days from the date of the said Demand notice(s). The borrower(s) is hereby again called upon publicly to pay the said total dues plus the charges & interest accrued till date within 60 days from the date of this notice failing which GICHFL shall resort to all or any of the legal rights to TAKE POSSESSION of the said property(ies) and dispose it and adjust the proceeds against the outstanding dues amount. The

| Sr.<br>No | Loan File No/Name of The<br>Borrower &<br>Co-Borrower/Branch Name   | Address Of The Mortgaged Property   | Outstanding<br>as per<br>demand<br>notice<br>(Amt. in Rs.) | Date of<br>Demand<br>Notice<br>Issued |
|-----------|---|---|--|---------------------------------------|
| 1         | Mr. Umesh Darmraj Thakur<br>FILE NO- MH0040610006696<br>Navi Mumbai Branch Office   | Dharma Krupa Chs Ltd, House No: A-101, 1St Floor, Plot No: 140, A- Wing, Sector Ward No: 44, Land Mark: Nr. S S High School, Karave -Nerul Node-II, Navi Mumbai, State: Maharashtra, Pin Code: 400706 | 50,84,850/-  | 05.03.202                             |
| 2         | Mr. Parshuram Muneshwar<br>Singh Mrs. Anuradha<br>Parshuram Singh<br>FILE NO- MH0170610003007<br>Panvel Branch Office                         | Bharat Chs Ltd. Building No-D-4, Room No-09, 2nd Floor, Sector No: 25, Near Amruta Vidhya nagar, Sanpada, Navi Mumbai, Maharashtra, Pin Code: 400705  | 19,09,797/-  | 07.03.202                             |
| 3         | Mrs. Navreetkaur Ranjit Rajput<br>Nirmaljeetkaur Ranjit Rajput<br>Sagar Ramchandra Jadhav<br>FILE NO- MH0170610006989<br>Panvel Branch Office | Shree Sai Prerana Chs Ltd, House No: A-4/1-4, 1st Floor, Sector-18, Near Vidhya Bhavan School, Nerul Node-II, Maharashtra, Pin Code: 400706   | 19,20,096/-  | 07.03.202                             |
| 4         | Suhail Ahmed Kutbuddin<br>Shaikh Abidkhatoon<br>Suhailahemed Shaikh<br>File No- Mh0170610008314<br>Panvel Branch Office                       | Dreams Park - Zinnia Bldg, House No: Flat No<br>403, 4th Floor, Type B-01 Mamdapur Road,<br>Mamdapur, Dilkap College, Mamdapur, Neral,<br>Karjat, Maharashtra, Pin Code: 410101                       | 11,55,686/-  | 07.03.202                             |
| 5         | Prakash Ramchandra<br>Karande/ Nilima Prakash<br>Karande  | Shubh Shangum Complex- Rishikesh, House No: 304- D Wing, Floor No: 3rd, Plot No: 29-31, Sector-34, Swami Samarth Temple, Kamothe, Panvel,   | 34,08,648/-  | 10.12.202                             |

THIS NOTICE WILL ALSO BE PASTED ON THE OUTER DOOR OF THE BORROWER'S LAST KNOWN ADDRESS AND AT THE MORTGAGED PROEPRTY (IES)

For GIC Housing Finance Ltd. Date: 05.04.2025 Sd/-

State: Maharashtra, Pin Code: 410209

**Authorised Officer** 

#### STATE BANK OF INDIA OSBI

Address: Stressed Assets Recovery Branch, 1th Floor, Plot No. A-112, Circle Road No. 22, Wagle Industrial Estate, Thane (West)-400 604 • E-mail : sbi.11697@sbi.co.in

Appendix - IV-A SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES (See Provisio to rule 8(6)) E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 NOTICE is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor( that the below Described Immovable Property Mortgaged / Charged to the Secured Creditor, th Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank Of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is". As is What is" and Whatever there is" basis on 29.04.2025, for recovery of ₹ 73,60.180/- (Rs. Seventy Three Lakh Sixty Thousand One Hundred Eighty Only) as on 13.11.2022 with further interest incidental expenses and costs there on due to the secured creditor from Mr. Ramesh Kumar Choudhary Yadav.

The Reserve Price will be ₹ 94,23,000/- (Rs. Ninenty Four Lakh Twenty Three Thousand Only) and the Earnest Money Deposit will be ₹ 9.42,300/- (Rs. Nine Lakh Forty Two Thousand Three Hundred Only). The intending bidders Should Make their own independent inquiries regarding encumbrances, title of property put on auction and claims / rights / society / builders dues affecting the property prior t submitting their bid. In this regards, e-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the Bank.

The Bidders should get themselves registered on (https://baanknet.com) by providing requisite KYC documents and registration fee as per the practice followed by M/s. PSB Alliance Private Limite well

Date & Time of public E-Auction 29.04.2025 from 1.00 p. m. to 3.00 p. m. with unlimited extensions clause of 10 minutes each.

#### DETAIL OF PROPERTY

Flat No. 1303, 13th Floor, Admeasuring 73.71 Sq. Mts. (Carpet Area) + 5.03 Sq. Mtrs. Open terrace area in the building No. B, Triveni Majesta, Old Survy No. 75/2/2/2 (New Survey No. 75A/2/2/2), Old Survey No. 75/2/2/5 (New Survey No. 75A/2/2/5), Old Survey No. 75/2/1 (New Survey No. 75A/2/1). Village: Wadeghar, Taluka: Kalvan, Dist. Thane-421 301 in the name of Shri, Ramesh Kuma Choudhary Yaday.

|                                      |              | () INSPECTION                            |
|--------------------------------------|--------------|--|
| BIN 200004064855 94,23,000/- 9,42,30 | 0/- 1,00,000 | 0/- 21.04.2025<br>11.00 a. m. to 1.00 p. |

the Secured Creditor' Website www.sbi.co.in, https://baanknet.com, https://sbi.co.in/web/sbi-in-thenews/auction-notices/sartaesi-and-others and https://baanknet.com, or contact to Mr. Chandrakumar D. Kamble, CLO Mob. No. 7875551566 & Mr. Amit M. Sathe, Co Mob. No. 9834937001

Chandrakumar D. Kamble Date: 03.04.2025 Chief Manager & Authorised Officer Place: Thane State Bank of India.

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that our client is intending to purchase all that non-agricultural /agricultural pieces and parcels of lands more particularly described in the Schedule hereunder written ("Lands").

All persons/entities including inter-alia any bank and/or financial institution (other than Axis Bank Limited who has an existing charge on a Non-Agricultural pieces and parcels of the Lands mentioned in the Schedule hereunder written) and or authority having any direct or indirect claim, objection, demand, share, right interest and/or benefit in respect of or against the said Lands or any part/portion thereof, by way of sale, transfer, assignment, exchange, right, title, interest, share, benefit, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, mortgage, charge encumbrance, occupation, covenant, trust, easement, gift, inheritance, bequest, possession, development rights, right of way, reservation, maintenance, family arrangement/settlement, agreement, lis-pendens, decree or order of any Court of Law, Interim Award, Award, joint venture, partnership or allotment or otherwise howsoever and of whatsoever nature are hereby requested to give notice thereof in writing, along with documentary evidence, within fifteen (15) days from the date of publication of this notice of his/her/their share or claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim/s, if any, of such person/entity shall be treated as waived and given up and not binding on our client.

#### THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO (Description of the said Lands)

ALL THAT pieces and parcels of lands, the details whereof are mentioned below of Village Bhilavle, Taluka Khalapur, District Raigad, inside the limits of District 

| Owners      | Gut Hissa<br>Numbers Numbers |     | Area                              | Assessed at |       |
|-------------|------------------------------|-----|-----------------------------------|-------------|-------|
|             | 33300033005                  |     | Ares-Square<br>Metres-Centi Metre | Rupees      | Paise |
| Sunil       | 38                           | 2/B | 80.00.00                          | 800         | 00    |
| Hanskrishna | 39                           | 1   | 270.40.00                         | 2704        | 00    |
| Khanna      | 39                           | 2   | 22.00.00                          | 220         | 00    |

| Owners      | Gut<br>Numbers | Hissa<br>Numbers | Area                   | Assess | ed at |
|-------------|----------------|------------------|------------------------|--------|-------|
|             |                |                  | Hectare-Ares-<br>Point | Rupees | Pais  |
| Sunil       | 41             | 2                | 22.00                  | 0      | 55    |
| Hanskrishna | 42             | 3                | 14.40                  | 0      | 45    |
| Khanna      | 42             | 4                | 34.60                  | 0      | 55    |

Dated this 4<sup>™</sup> day of April 2025. Advocates for the prospective Purchaser

**HSA Advocates.** Construction House, 5th Floor, Ballard Estate, Mumbai - 400001 T: +91 22 4340 0400 E: himani.singh@hsalegal.com

EMD

(Rs.)

Incremental Bid

Amount (Rs.)

#### E-AUCTION SALE NOTICE (Under regulation 32 & 33 of IBBI (Liquidation Process) Regulations, 2016 LARK LOGISTICS PRIVATE LIMITED

Liquidator of Lark Logistics Private Limited ("LLPL") hereby invites, Eligible Bidder(s) for participation in E-auction Sale of Assets of LLPL, listed herein, on 'As is Where is, Whatever There is and Without Recourse' basis as per the auction schedule stated herein and as per the detailed terms, conditions & process listed in Bid Document which can be downloaded from https://ibbi.baanknet.com/ or can be obtained by sending an email to cirp.larklogistics@gmail.com

Location and Address

Name

Reserve

Price\* (Rs.)

Office No. 304, 3rd Floor, Shivai Plaza, Office CTS No. 748,749 and 750, Industrial Estate, Space 1,70,00,000 17,00,000 1,00,000 Marol, Andheri (East), Mumbai Mumbai - 400059 admeasuring 1060 square feet approx. Date of Publication of Auction Notice 05.04.2025 21.04.2025 (to be uploaded on Last Date for uploading of undertaking u/s 29A, KYC documents & other undertakings https://ibbi.baanknet.com/ ) 24.04.2025 (to be deposited through e-wallet Last Date of submission of EMD account on https://ibbi.baanknet.com/) From 05.04.2025 to 21.04.2025 (From 2 PM Date of Inspection of Properties to 5 PM with prior intimation to liquidator)

Date of Auction 26.04.2025 (From 3 PM to 3.30 PM) Excluding taxes, levies, charges, duties, transfer fees, stamp duty, registration fees, premiums, etc. No representation as to warranties and indemnities shall be made. Important Notes:

E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", 'AS IS WHAT IS" and "WHATEVER

THERE IS BASIS" and NO RECOURSE BASIS through approved service provider PSB Alliance (Alliance of all Public Sector Banks).

The sale shall be subject to provisions of Insolvency and Bankruptcy Code, 2016 and Liquidation regulations made thereunder. All claims in respect of any liability of the CD (Lark Logistics Private Limited) prior to auction date shall be dealt accordingly. All claims/liabilities in respect of assets under auction after auction date shall be sole responsibility of the successful bidder.

The Complete E-Auction process document containing details of the Assets, online eauction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of online auction sale are available on website https://ibbi.baanknet.com/.

The intending bidders, prior to submitting their bid, should make their independent inquiries regarding the title of property, lease rent, if any, dues of local authorities, etc. and shall bear lease transfer charges, if any on sale of above assets and inspect the property at their own expenses and satisfy themselves. The details of assets mentioned above can be inspected by the prospective bidders at the site by contacting the liquidator and his team.

The intending bidders are required to deposit the Earnest Money Deposit (EMD) through their own e-wallet account on the https://ibbi.baanknet.com/ portal. Upon the successful conclusion of the auction, the EMD amount of the highest bidder will be transferred to the account titled "LARK LOGISTICS PRIVATE LIMITED IN LIQUIDATION," maintained with Federal Bank Limited, Civil Lines, Gurgaon-122001. Account Number: 13550200060381 IFSC Code: FDRL0001355. In case, a bid is placed in the last 5 minutes of the closing time of the e-auction, the closing

time will automatically get extended for 5 minutes with unlimited extension. The bidder who submits the highest bid amount on closure of e-Auction process shall be declared as the Successful Bidder after consultation with Stakeholders' Consultation Committee and a communication to that effect will be issued through electronic mode. As per proviso to section 35(1) (f) of the Code, the interested bidder shall not be eligible to

submit a bid if it fails to meet the eligibility criteria as set out in section 29A of the Code (as The EMD of the Successful Bidder shall be retained towards part sale consideration and the

EMD of unsuccessful bidders shall be refunded without any interest, bank charges and any other charges. The EMD shall not bear any interest.

The Successful Bidder shall bear the applicable stamp duties/lease transfer charge, fees etc. and all the local taxes, duties, rates, assessment charges, fees, maintenance charges

etc. in respect of the property put on auction. The successful bidder will make arrangements and will take appointment from the sub

registrar concerned for the purpose of registration of the sale. Interested applicants are required to submit requisite documents and deposit EMD amount on https://lbbi.baankriet.com/ by logging into the portal as buyer, and also required to

submit the eligibility document in the same portal. Prospective bidders shall submit an undertaking that they do not suffer from any ineligibility under section 29A of the Code to the extent applicable and that if found ineligible at any stage, the earnest money deposited shall be forfeited.

> IBBI Regn No.: - IBBI/IPA-001/IP-P01050/2017-18/11733 Liquidator - Lark Logistics Private Ltd. (In Liquidation) Mumbai, April 5, 2025 Email - cirp.larklogistics@gmail.com, Ph. ~+91-9910024380

#### STATE BANK OF INDIA OSBI

Address: Stressed Assets Recovery Branch, 1st Floor, Plot No. A-112, Circle Road No. 22, Wagle Industrial Estate, Thane (West)-400 604 • E-mail : sbi.11697@sbi.co.in

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES (See Provisio to rule 8(6)) E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 NOTICE is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below Described Immovable Property Mortgaged / Charged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank Of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", As is What is" and Whatever there is" basis or 25.04.2025, for recovery of ₹ 48,80,150/- (Rs. Forty Eight Lakhs Eighty Thousand One Hundred Fifty Only) as on 21,04,2022 with further interest incidental expenses and costs there on due to the secured creditor from Mr. Brijmohan Mishra & Mrs. Poonam Brijmohan Mishra. The reserve price will be ₹ 1,30,00,000/- (Rs. One Crore Thrity Lakh Only) and the Earnest Money

deposit will be ₹ 13,00,000/- (Rs. Thirteen Lakh Only). The intending bidders Should Make their own independent inquiries regarding encumbrances, title of property put on auction and claims / rights / society / builders dues affecting the property prior to

submitting their bid. In this regards, e-auction advertisement does not constitute and will not be deemed. to constitute any commitment or any representation of the Bank. The Bidders should get themselves registered on (https://baanknet.com) by providing requisite KYC documents and registration fee as per the practice followed by M/s. PSB Alliance Private Limite well

Date & Time of public E-Auction 25.04.2025 from 1.00 p. m. to 3.00 p. m. with unlimited extensions clause of 10 minutes each.

#### DETAIL OF PROPERTY

Flat No. 2404, 21st Floor, B wing, Rustomjee Azziano Building, S. No. 14/1, 15/2 to 5, 16/2A, 3 to 6, 17/3, 4A, 5 &6A, Zona No. 6/27, Village: Majiwade, Near Rustomjee Urbania Complex, Eastern Express Highway, Thane (West)-400 601 Admeasuirng 66.24 Sq. Mtrs. equivalent to 713 Sq. Ft. carpet area in the name of Mr. Brijmohan Mishra & Mrs. Poonam Brijmohan Mishra.

| PROPERTY ID NO   | PRICE (₹)     | DEPOSIT (₹) | AMT. (₹)  | INSPECTION                              |  |
|------------------|---------------|-------------|---|---|--|
| BIN 200035846861 | 1,30,00,000/- | 13,00,000/- | 1,00,000/-  | 19.04.2025<br>11.00 a. m. to 1.00 p. m. |  |
|                  |               |             | White the Company of | ided in State Bank of India             |  |

RESERVE FARNEST MONEY RID INCREASE DATE & TIME OF

the Secured Creditor' Website www.sbi.co.in, https://baanknet.com, https://sbi.co.in/web/sbi-in-thenews/auction-notices/sarfaesi-and-others and https://baanknet.com. or contact to Mr. Chandrakumar D. Kamble, CLO Mob. No. 7875551566 & Mr. Amit M. Sathe, Co Mob. No. 9834937001

Chandrakumar D. Kamble Date: 03.04.2025 Chief Manager & Authorised Officer Place : Thane State Bank of India

#### CRISIL LIMITED

Regd. Office: Lightbridge IT Park, Saki Vihar Road. Andheri (East) Mumbai- 400 072, India CIN: L67120MH1987PLC042363 Tel.: +91 22 6137 3000

NOTICE OF THE 38TH ANNUAL GENERAL MEETING TO BE

Website: www.crisil.com; e-mail: investors@crisil.com

HELD THROUGH VIDEO CONFERENCE AND/OR OTHER AUDIO-VISUAL MEANS AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that: 1. The 38th Annual General Meeting ("AGM") of Crisil Limited

("the Company") is scheduled to be held on Wednesday, April 30, 2025 at 3.30 p.m. IST, through Video Conferencing (VC) and/ or Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 and the Rules made thereunder read with circulars dated April 8, 2020, May 5, 2020, May 2022, December 28, 2022, September 25, 2023 and September 9. 2024, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) to transact the business set forth in the Notice of the AGM dated February 10, 2025. Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report of

the Company for the year ended December 31, 2024, have been sent to all the Members whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s). Pursuant to Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") the requirement of sending physical copies of Report to those Members who have not registered their email addresses has been discontinued. The said documents are available on the Company's website at www.crisil.com, the websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the website of NSDL at https://evoting.nsdl.com. Accordingly, the electronic transmission of the Notice of the AGM, Annual Report of the Company and other documents was completed on April 4, 2025. Members can join and participate in the 38th AGM through VC/OAVM means only. The instructions for joining the AGM and the procedure for remote e-voting or for casting vote through e-voting system during the AGM, has been provided in the notice of the AGM which has been sent to the shareholders, alongwith login credentials. Members participating through VC/OAVM means shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Companies Act, 2013 ("the Act").

Members holding shares in dematerialised mode are requested to register/update their email addresses with the relevant Depository Participants. Members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), KFin Technologies Limited by sending filled physical ISR forms as specified by SEBI along with request letter signed as available in our records mentioning their folio no. name, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar card) for registering their email address and other KYC details to the below given address.

KFin Technologies Limited (Unit : CRISIL LIMITED) Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32. Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), as amended, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide its Members with the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means. Members may cast their votes on electronic voting system remotely before the AGM or at the 38th AGM. The Company has entered into an arrangement with National Securities Depository Limited ("NSDL") for facilitating e-voting services. The login credentials for casting the votes through e-voting have been sent to the shareholders along with the Notice of the AGM. The detailed procedure for casting of votes through e-voting has been provided in the Notice of the AGM. The details have also been made available on the website of the Company.

Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories, as on cut-off date, Wednesday, April 23, 2025, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM and may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL. The remote e-voting period shall commence on Saturday. April 26, 2025, at 10:00 a.m. IST and end on Tuesday, April 29, 2025, at 5:00 p.m. IST. Members may cast their vote electronically during the aforesaid period. The remote e-voting module shall be disabled at 5.00 p.m. IST on Tuesday, April 29, 2025, and shall not be allowed voting beyond the same.

6. Any person who acquires shares of the Company after despatch of this Notice and holds shares as of the cut-off date i.e., as on Wednesday, April 23, 2025, may obtain login ID and password by sending a request to evoting@nsdl.com with a copy to investors@crisil.com by mentioning her / his folio number or DP ID and Client ID. However, if you are already registered with NSDL for e-voting, you can use your existing User ID and password for casting your vote. Once the vote on a resolution is cast by a Member, he she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again. Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting, may also attend the meeting, but shall not be entitled to cast their vote again.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available in the download section of www.evoting.nsdl.com or contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at +022 - 4886 7000 and +022 - 2499 7000. Members may also contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager or Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager, NSDL at designated email ids evoting@nsdl.com or pallavid@nsdl.com or SanjeevY@nsdl.com or at telephone nos.:- +022 2499 4545 and +91 9324006225. Members facing any technical issue in login on CDSL's Easi / Easiest portal can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33. For further assistance, the members can contact Mr. Sridhar Balamurli, Manager, KFin Technologies Limited at einward.ris@kfintech.com or call on toll free no.: 1800-21-09911. The Members may also contact the Company's secretarial department by sending an email to investors@crisil.com should you have any unresolved queries.

> For Crisil Limited Minal Bhosale

Company Secretary ACS 12999

financialexp.epapr.in

भारतीय चित्रपटसंस्कृतीत गीत, संगीत व नृत्य हा गाभा आणि त्यात ठसा उमटवून वेगळेपण अधोरेखित करणे हे मनोजकुमारचे विशेष यश. अशा या ज्येष्ठ कलाकाराला अलविदा करताना जाग्या झालेल्या आठवणी...

#### 🕂 दिलीप ठाकूर

हचान, बेईमान, संन्यासी या चित्रपटांनी रौप्यमहोत्सवी यशाची हॅटट्रिक साध्य केल्याने साहजिकच निर्माता व दिग्दर्शक सोहनलाल कंवर यांनी 'धनवान' या आपल्या निर्मितीतील चित्रपटासाठी मनोजकुमारलाच करारबद्ध करणे स्वाभाविक होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेंद्र मोहन करीत होते. मनोजकुमारनी सोहनलाल कंवर यांजकडून 'धनवान'ची गोष्ट ऐकली आणि सल्ला दिला, या व्यक्तिरेखेसाठी राजेश खन्ना योग्य आहे. त्याला घेऊन या चित्रपटाची निर्मिती कर. सोहनलाल कंवर यांनी हा सल्ला ऐकला आणि तो फळलादेखील. 'धनवान' चित्रपट रौप्यमहोत्सवी यशस्वी ठरला. हा किस्सा त्या काळात खूप गाजला.

असाच सल्ला त्यांनी शशी कपूरलाही दिला होता. मनोजकुमार दिग्दर्शित 'रोटी कपडा और मकान' या चित्रपटात शशी कपूर भूमिका साकारत असतानाच शशी कपूरची भूमिका असलेला 'चोर मचाये शोर' हा चित्रपट प्रदर्शित होत होता. शशी कपुरला एका यशस्वी चित्रपटाची आवश्यकता होती. ही गोष्ट त्याने मनोजकुमारकडे व्यक्त केली, तेव्हा त्याने शशी कपूरला सल्ला दिला, शिर्डीला जावून श्रीसाईबाबांचे दर्शन घे. शशी कपूरने शिर्डीला जायचा विचार केला. त्याच दिवशी परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत गुलशन रॉय निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित 'दीवार' चा मुहूर्त होता. त्यामुळेच 'दीवार' च्या मुहूर्ताला शशी कपूर गैरहजर होता ही बातमी आजही

आपला सहाय्यक दिग्दर्शक चंद्रा बारोट याला त्याने दिग्दर्शित केलेल्या 'डॉन' या चित्रपटात प्रेक्षकांना रिलीफ

नवी दिल्ली, ता. ४ : निवडणूक

रोख्यांद्वारे प्राप्त झालेला पैसा जप्त

करण्यास नकार देणाऱ्या निकालावर

न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या

खंडपीठाने शुक्रवारी नकार दिला.

रोख्यांद्वारे जमा झालेला पैसा जप्त केला

जावा, अशा विनंतीची याचिका गतवर्षी

न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्या

निकालावर पुनर्विचार करण्याची विनंती

याचिका खेमसिंह भाटी यांनी दाखल

करण्यासाठीच्या निवडणूक रोख्यांची

महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच

सेनेका (कॅन्सास), ता. ४

(पीटीआय): एका भारतीय वंशाच्या

कॅथोलिक धर्मप्रसारकाची गोळ्या

झाडून हत्या करण्यात आल्याची घटना

सेनेका येथे गुरुवारी घडली. फादर

अरूल करसाला असे त्यांचे नाव

होते. त्यांच्यावर चर्चच्या परिसरातच

पक्षांना

पनर्विचार करण्यास

केली होती.

राजकीय

योजना गतवर्षीच्या

निवडणूक रोखे निकालावर

सर्वोच्च

फेब्रुवारी

न्यायाधीशाच्या घटनापीठाने रह केली ही याचिका फेटाळून लावली.

अमारकत धमप्रसारकाचा हत्या

'वक्फ दुरुस्ती' विधेयकास कायदेशीर आव्हान

चर्चेंदरम्यान काँग्रेससह सर्व विरोधी आहेत. त्यामुळे मुस्लिम समुदायाची

पक्षांनी या विधेयकाला कडाडून धार्मिक स्वायत्तता कमी झाली आहे.

विरोध केला होता. दरम्यान, या एकीकडे हिंदू आणि शीख धार्मिक

विधेयकाविरोधात आज मुस्लिम ट्रस्टना काही प्रमाणात स्वयं-नियमनाचा

संघटनांनी विविध ठिकाणांवर तीव्र अधिकार मिळत असताना वक्फ दरुस्ती

आंदोलन केले. आता राष्ट्रपतींनी विधेयकातील तरतुदी वक्फ प्रकरणांत

औपचारिक मंजुरी दिल्यानंतर सरकारी हस्तक्षेप वाढविणाऱ्या आहेत.

या विधेयकाचे कायद्यात रूपांतर अलीकडेच इस्लाम धर्म स्वीकारलेल्या

होईल. तत्पूर्वी, संसदेकड्न मंजुरी व्यक्तीविरुद्ध त्याचप्रमाणे, धार्मिक किंवा

मिळाल्यानंतरच्या काही तासांतच धर्मादाय हेतूंसाठी मालमत्ता समर्पित करू

काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद इच्छिणाऱ्या व्यक्तींविरुद्धही भेदभाव

यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव करणाऱ्या या तरतुदी मुस्लिमांसाठी

घेतली आणि वक्फ दुरुस्ती विधेयक अन्यायकारक आहेत. मोहम्मद जावेद

मुस्लिमांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन यांच्यासोबतच संयुक्त संसदीय समितीचे

करणारे असल्याचे त्यांनी म्हटले (जेपीसी) सदस्य राहिलेले 'एमआयएम'चे

आहे. बिहारमधील किशनगंजचे खासदार असद्दीन ओवेसी यांनीही वक्फ

खासदार असलेले मोहम्मद जावेद हे विधेयकातील

याचिकेत म्हटले आहे, की प्रस्तावित न्यायालयात

कायद्यातील तरतुदी वक्फ मालमत्ता दाखल केली.

काँग्रेस पक्ष लवकरच 'वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२४'

च्या घटनात्मक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

देईल. पक्षाने याआधीही अशा प्रकारे अनेक बाबींना आव्हान

दिल्याची जंत्रीच रमेश यांनी समाजमाध्यमावर सादर केली.

रमेश यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की काँग्रेसने

नागरिकत्व दुरुस्ती कायदा- २०१९ ला सर्वोच्च न्यायालयात

२००५ च्या माहिती अधिकार कायद्यामध्ये २०१९ ला झालेल्या

च्या निवडणूक नियमांमधील सुधारणांच्या वैधतेलाही आव्हान

दिले असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

काँग्रेसने १९९१ च्या धर्मस्थळे कायद्याचा मूळ आशय आणि

भावना जपण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा या

मागणीच्या कॉंग्रेसच्या याचिकेवर सुनावणी सुरू असल्याचे

रमेश यांनी म्हटले. तसेच वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ हे

संविधानाच्या विरोधात असल्याने काँग्रेस लवकरच सर्वोच्च

न्यायालयात याविरोधात याचिका दाखल करणार आहे.

सुधारणांना काँग्रेसने आव्हान दिले होते. यासोबतच २०२४

आव्हान दिले असून त्यावर सुनावणी सुरू आहे. त्यानंतर

आणि त्यांच्या व्यवस्थापनावर

काँग्रेसची आक्रमक भूमिका

वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय तरतुदींना आव्हान

समितीचेही सदस्य होते. त्यांनी देणारी याचिका

रोख्यांची

होती. या आदेशानंतर सार्वजनिक

क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाने

केली होती. निवडणक रोख्यांची

योजना सरकारकड्न २ जानेवारी

२०१८ रोजी अधिस्चित करण्यात

आली होती. निवडणुक रोख्यांच्या

योजनेमुळे राजकीय पक्षांना केल्या

जाणाऱ्या फंडिंगमध्ये पारदर्शकता

येईल, असा दावा त्यावेळी सरकारकडून

करण्यात आला होता. रोख्यांद्वारे

पैसा जमविण्याची योजना घटनाबाह्य

ठरविण्यात आल्यामुळे जमा झालेला

पैस जप्त करण्याचे निर्देश दिले जावेत

असे भाटी यांनी याचिकेत म्हटले होते

मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने

आर्चबिशप जोसेफ नौमान यांनी

फेसबुक पोस्टमध्ये सांगितले. फादर

करसाला हे २०११ पासून सेनेका येथील

चर्चमध्ये धर्मप्रसारक म्हणून काम

मनमानी पद्धतीने निर्बंध लादणाऱ्या

आकडेवारी सार्वजनिक

# चतुरस्र सिनेमावाला

वाटावा यासाठी गाणे टाकण्याचा सल्ला मनोजकमारने दिला. 'खायके पान बनारसवाला' हे गाणे त्या चित्रपटात समाविष्ट झाले. ते त्यामळे.

#### लालबहादर शास्त्री प्रभावित

साठ आणि सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीवर विशेष प्रभाव टाकलेला कलाकार म्हणजे मनोजकुमार असे कौतुकाने म्हणायला हवे. अनेकांना अभिनेतापेक्षा दिग्दर्शक म्हणून मनोजकुमार जास्त आवडतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे आणि त्यात त्याने मास्टरी दाखवली. संकलक असल्याने चित्रपट कसा आकाराला आणायचा याचे भान त्याला होते. एकदा आशा पारेखच्या मुलाखतीचा योग आला असता मनोजकुमारबद्दल मी प्रश्न करताच आशा पारेखने मला सांगितले, ''त्याच्यासोबत काम करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली, एक तर आपले दृश्य कॅमेऱ्यातून कसे दिसतेय हे जाणून घेण्यासाठी

मनोजकुमार कॅमेरामनच्या मागे उभे राहून जाणून घेई. सुरुवातीस मला समजेना तो असे का करतोय? मग लक्षात आले तो दिग्दर्शक व्हायची तयारी करतोय आणि त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट 'उपकार'ची मी नायिका होते."

साठ- सत्तरच्या दशकातच 'देशभक्तीपर चित्रपटाचा हकमी जनक' अर्थात भारतकुमार अशी स्वतःची ओळख निर्माण केली. 'शहीद' (१९६५) चित्रपटात मनोजकुमारने शहीद भगतसिंग साकारला आणि जणू 'देशभक्त नायक' अशा त्याच्या प्रतिमेची जणू पायाभरणी

मनोजकुमार

झाली. या चित्रपटाच्या यशाने त्याला हे दिले. यशस्वी चित्रपट प्रत्येकाला काहींना काही देत असतोच. आपला हा चित्रपट तात्कालिक पंतप्रधान लालबहादर शास्त्री यांनी पाहावा म्हणून मनोजकुमारने केलेली विनंती त्यांनी मान्य केली आणि फक्त अर्धा तास आपण हा चित्रपट पाह असे म्हटले. पण चित्रपटाने त्यांना विलक्षण प्रभावित केले आणि त्यांनी 'शहीद' चित्रपट पूर्ण पाहिला. मनोजकुमारला त्यांनी विनंती केली, आपल्या देशाचे बोधवाक्य 'जय जवान जय किसान' याला प्राधान्य मिळेल, असा चित्रपट त्याने निर्माण करावा. ती सूचना गंभीरपणे घेत त्यांनी साठच्या दशकातील भारतीय समाजमनाचे प्रतिबिंब पडेल असा चित्रपट पडद्यावर आणला, तो म्हणजे 'उपकार'. आजही या चित्रपटाच्या नावाभोवतीचे वलय कायम आहे, हे खरे

यश. यात मनोजकुमारने 'भारत' नावाची व्यक्तीरेखा

साकारली. तीच त्याची मग 'देशभक्त नायक भारतकुमार' अशी ओळख झाली. ती त्याला कायमच चिकटली. त्याच्या निस्सीम चाहत्यांना हीच इमेज प्रचंड प्रिय. मनोजकुमारने पहिल्याच दिग्दर्शनात काही लक्षवेधक गोष्टी केल्या. क्रूरकर्मा व्हीलन म्हणून ज्याला पडद्यावर आला की ज्याचं छद्मी

> नजर आणि दृष्ट हेतूने उंचावणारच अशा '... आणि प्राण' 'उपकार'मध्ये चक्क पडद्यावरचा सभ्य माणूस बनवले. चित्रपटातील की

> > $\ggg$

website www.mahatransco.in

**MAHA**TRANSO

कावेबाज हास्य, कपटी

सोना उगले... हे देशभक्तीवरील सळसळते गाणे प्रचंड

'उपकार' मुंबईत मेन थिएटर लिबर्टीत प्रदर्शित होताच फर्स्ट शोपासूनच सुपर हिट. काही आठवड्यांनी ऑपेरा हाऊस चित्रपटगृहात आला आणि ज्युबिली आठवडे मुक्काम केला. रौप्य महोत्सवी यश म्हणजे पिक्चर हिटवर कायमचे शिक्कामोर्तब. याच ऑपरा हाऊस चित्रपटगृहात मनोजकुमार दिग्दर्शित उपकार; पूरब और पश्चिम, शोर व रोटी कपडा और मकान या चित्रपटांनी रौप्य महोत्सवी यश संपादले. 'उपकार'ने सर्वात महत्त्वाचे काय केले? मनोजकुमारमधील निर्माता व दिग्दर्शकाचा आत्मविश्वास वाढवला. त्यासह आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटातील प्रत्येक गाण्याचे अप्रतिम आणि विलक्षण प्रभावी असे दृश्य सौंदर्य दाखवण्यातील त्याची कल्पकता क्या कहने? एक स्वतंत्र गोष्ट. पडद्यावर गाणे कसे असावे याचे उत्तम उदाहरण. पटकथेच्या ओघात ती गाणी येत असल्यानेच पडद्यावर गाणे सुरू होताच कोणी खुर्ची सोडून लघुशंका अथवा चहाला बाहेर पडत नसे. हेसुद्धा महत्वाचं. भारतीय चित्रपटसंस्कृतीत गीत, संगीत व नृत्य हा गाभा आणि त्यात ठसा उमटवून वेगळेपण अधोरेखित करणे हे मनोजकुमारचे

दिग्दर्शक असा अनेक गोष्टींसह घडतो असेच म्हणायला हवे. मनोजकुमार तसेच घडत गेले आणि आपली स्वतःची ओळख निर्माण केली. 'उपकार'च्या यशानंतर मनोजकुमारने आपल्या पुढच्या चित्रपटाची कथाकल्पना ठरवली, ती म्हणजे परदेशात; विशेषत: इंग्लंडमध्ये राहत असलेल्या भारतीयांना आपल्या भारत देशाच्या संस्कृती, परंपरा, सभ्यता, मूल्ये यांचे महत्त्व एका प्रेमकथेतून पटवून देणे. भारतीय नायक (मनोजकुमार) लंडनला जातो आणि तेथे स्थायिक झालेल्या भारतीय नायिकेसोबतची (सायरा बान्) त्याची प्रेमकथा, असे मध्यवर्ती कथासूत्र (पूरब और पश्चिम.) या चित्रपटासाठी मनोजकुमार

सायरा बानूला साईन करण्यासाठी पाली हिलवरील तिच्या बंगल्यावर गेला असता दिलीपकुमारने नेहमीप्रमाणेच अतिशय दिलखुलासपणे त्याचे स्वागत केले. त्याला वाटले मनोजकुमार आपल्याला

**E-TENDER NOTICE** 

General Manager (HR-NT)

Maharashtra State Electricity Transmission Company Limited

(MSETCL) has Re-floated tender for appointment of Advertising

Agency for release of tender advertisements of MSETCL Corporate

Office / Field Offices in approved Local (Marathi) and National

(English) Newspapers for the Year 2025-26 at DGIPR/DAVP rates.

The last date for submission of technical and financial bids (RFX No.

7000035988) is 15.04.2025, 12.00 Hrs. For details, please visit our

सीआयई ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड

(पूर्वीची महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लिमिटेड म्हणून जात)

(सीआयएन : L27100MH1999PLC121285)

नोंदणीकृत कार्यात्वय : सूट एफ९डी, ग्रॅंन्ड हयात प्लाझा (लॉबी तेव्हल), ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सांताकुछ (पूर्व), मुंबर्ड – ४०० ०४४.

द्रु. + ११ २२ ६२४२ १०३१ । छँतम + ११ २२ ६२४११०३० वेबसाइट : <u>www.cie-india.com</u> । ईं-मेत : <u>contact investors@cie india.com</u>

२६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, दूरस्थ ई-मतदान सुविधा व एजीएम दरम्यान ई-मतदानाची सूचना

वाद्वारे **सुचना** देण्यात येत आहे की, कॉपोरेट कामकाज मंत्रालवाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२०, दि

५,०५,२०२०, ०९/२०२४, दि, १९.०९,२०२४ व अन्य संलग्न परिपत्रके (**'एमसीए परिपत्रके')** तसेच कंपन्य। वदा, २०१३ (''कायदा'') च्या लागु तस्तूदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम यांच्याअनुपालनांतर्गत **सीआप**ई

**ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड** (पूर्वीची महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लिमिटेड म्हणून ज्ञात) (''कंपनी'') ची २६ वी

आटामाटिव्ह डाड्या ालाम्टेड (पूजाचा महित सांअगद आटामाटिव्ह ालाम्टेड स्तृत हाता) ( करमा ) चा रर जा वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") बुध्वार, हि. ३०.०४.२०२५ रोजी हु. ३.३० वाजता (भा. प्र. थे.) सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविचा विद्वतिओं कॉन्फरस ("व्हीसी"))अदर आडिओ विद्युजय मीन्स ("ऑएव्हीएम") माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. जे सभासद निर्धारित अंतिम तारखेला कंपनीचे सभासद असतील असे सर्व सभासद एजीएममध्ये केंकिन टेक्नॉलॉजीस लिपिटेड, कंपनीचे रिजस्ट्रार व रोजर ट्रान्सफर एज्टेट

राह् राकतील. यांच्याद्वारे पुरविण्यात आलेल्या वहीसी/ओएवहीएम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपस्थित राह् राकतील.

त्यांसाठी सभासदांनी <u>https://emeetings.klintech.com</u> येथे भेट रेऊन दूरस्थ मतदानाचे लॉगीन आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉगीन करावे.

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते दि. २८.०३.२०२५ रोजीनुसार कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीज् यांच्याकडे नोंदणीकुर

असतील अहा समामदांना रह ता है. १८०१.१८५४ ते तातुसी जगान अहारा हो बाहरार वे विकास के तार्महा असतील अहा समामदांना रह व्या एजीएमची सूचना तसेब है. ३१,१९,२०५४ रोजी अंपलेल्या वित्तीय वर्षाक्रीता वार्षिक अहवाल तसेच लॉग इन आवडी व पासवर्ड आदी माहिती दि. ०४.०४.२०२५ रोजी ई–मेलद्वारे पाठवण्यात

आली आहे. पढ़े, ज्या भागधारकांनी आपले इंमेल पत्ते नोंदणीकत केलेले नमतील त्यांना एजीएमची मचना आणि

वार्षिक अहवालाचा संपूर्ण तपशील असलेल्या अचूक मार्गासमवेत वेबलिंक उपलब्ध करणारे पत्र पाठवण्यात येत आहे.

ज्या सभासदांना वरील निर्देशित दस्तावेजांच्या छापील प्रती हव्या असतील ते contact.investors@cie-india.com

थेथे क्लिती पाठबू राकतात. सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.ce-india.com</u> व केफिनटेक वांची वेबसाइट <u>https://evoting.kfinlech.com</u> वर उपलब्ध असेल. सदर दस्तावेज स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई

लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडेही सादर करण्यात आलेले आहे. व ते त्यांच्या वेबसाइट्स

कावद्याचे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी सहवाचन निवमाचे निवम २०, सुधारित केल्वानुसार तसेच सूची विनिवमनांचे विनिवमन ४४ सहवाचन सेबी मास्टर परिएक्त क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी२/सीआवआर/पी/०१५५, दि. ११.१९.२०२४ वांच्या अनुपालनांतर्गत समासदांना एजीएमच्या सुचनेत विहित सर्व दरावांचर दूरस्थ ई-मतदान

कालावधीदाध्यान दूरस्थ ई-मतदानाच्या माध्यमात्न (दूरस्थ ई-मतदान) मत देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दूरस्थ ई-मतदानाकरिताच्या विस्तृत निर्देशांकरिता कृपया एत्रीएमच्या सुचनेतील टीप क्र. १९ (ए) व

डीमॅट स्वरूपातील भागधारक असलेल्या सर्व सभासदांना त्यांचे डीमॅट खाते/डिपॉझिटरीज्/डिपॉझिटरी पार्टिसंपर

(डीपीज) यांची वेबसाइटयांच्या माध्यमातृन एकल लॉग इन द्वारे दूरस्य ई-मनदानाद्वारे आपली मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देता येतील. डीमॅट स्वरूपातील भागधारक असलेले सभासद वगळता झार सर्व सभासद तसेच कागदोपत्री स्वरूपातील रोअरधारक असलेले सर्व सभासद केफिनटेक यांच्याद्वारे <u>https://evcling.kfinlech.com</u> वर उपलब्ध

वरील निर्देशित दिनांक व वेळेपरचात दूरस्थ ई-मतदानास परवानगी नसेल व वरील कालावधीच्या समाप्तीपरु

अ) व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये सहभाग घेतलेले सभासद दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपला मतदानान्य

हक्क बजावल्यानंतरही एजीएममध्य सहभाग घेऊ शकतील, परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही.

व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातुन एजीएममध्ये उपस्थित असलेले, परंतु दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत न

दिला अभासदाना एजीएसदाम्बान इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (ई-मतदान) आपने मत देता वेदेस, एजीएसदाम्बार ई-मतदान हे व्हीसी प्लॅटफॉर्मशी संलप असेल व त्याकरिता वेगळे लॉगइन करण्याची आवश्यकता नसेल.

दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएमदरम्यान ई-मतदानाच्या माध्यमातून मत देण्यासाठी समासदांच्या पात्रतेच्या निश्चितीकरिताची निर्धारित अंतिम तारीख ही बुधवार, दि.२३.०४.२०२५ अशी असेल. निर्धारित अंतिम तारखेनुसार ज्या व्यक्तीचे नाव समासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या

उत्तराज्या नार नाराज्याचा प्रकार प्रकार प्रकार कार्याज्य प्रकार तथा जाएवा उत्तराज्य उत्तराज्य उत्तराज्य सावकारचा रिकरट्रामध्ये नींद्र असेल असा वक्की दूराय ई-मतदान तसेक एजीएमदराया ई-मतदान मुख्या प्राप्त करणास पात्र असतील, निर्धारित अंतिम ताराजेनुसार सभासद नसलेल्या व्यक्तींनी सदर सुचना केवळ माहितीसाठी प्राप्त ज्ञाली

सभासदांचा ई-मेल पत्ता डिपॉडिस्टरीज/आरटीए यांच्याकडे नोंद्रवण्यात अलोला असल्यास त्यांना ज्या ई-मेलने एजीएम

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत नाहीत अथवा ज्या व्यक्ती एजीएमची सूचना पाठवण्यासाठीची गणन केलेली

दिनांक अर्थात दि. २८.०३.२०२५ पश्चात कंपनीचे सभासद बनत असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात बुधवार,

दे. २३.०४.२०२५ रोजीनुसार भागधारक असतील अशा सभासदांनी एजीएमच्या सूचनेतील टीप क्र. १९ (बी) (२)

सभासदाचा मोबाइल क्रमांक हा फोलिओ क्र./डीपी आवडी क्लायन्ट आवडीअंतर्गत नोंदणीकृत असल्यास

सभासदांनी MYEPWD<Space> ई-मतदान इव्हेंट नंबर + फोलिओ क्र. वा डीपी आयडी क्लायन्ट आयडी

सभासदांचा ई-मेल पत्ता वा मोबाइल क्रमांक हा फोलिओ क्र./डीपी आवडी क्लायन्ट आवडीअंतर्गत नोंदणीकृत

असल्यास सभासदांनी <u>https://evoling.kfintech.com</u> च्या होम पेज वर Forgot Password येथे क्लिक करावे व पासवर्ड तथार करण्यासाठी फोलिओ क्र. वा डीपी आवडी – क्लाक्ट आयडी व पॅन नमूट करावा.

न्या सभासदांनी अजूनही आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नसतील त्यांनी खालील प्रक्रियेचे पालन करणे अनिवार्य आहे

कागदोपत्री स्वरूपातील भागधारण: फॉर्म आयएसआर - १ भरून आरटीएकडे संबंधित दस्तावेज पाठवावेत (केवावसी

डीमॅट स्वरूपातील भागधारण: संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) ना संपर्क साधून व डीपीद्वारे सुचविलेल्य

बरील निर्देशित प्रकाण जेणाव्याही तकारी या श्री. प्रेम कुमार मरुतुरी, वरिष्ठ व्यवस्थापक -कॉर्पोरेट रिजस्ट्री, क्रिकिन टेक्नोलॉजीम लिपिटेड, युनिट - सीआयई ऑटोपोटिव्ह इंडिया लिपिटेड, सेलेनियम टॉकर बी, प्लॉट ३१ -३२, गाचीबोक्ली, फारावारिशजल डिस्ट्रिक्ट, नानक्रमपुडा, हैदराबाद - ५०००३२, संपर्क क्र. ०४०-६७१६ २२२२/१५१८, ई-मेल: einward.ris@klintech.com येथे पाठवाव्यात. तकारी श्री. पंकत्र व्ही. गोयल, कंपनी सचिव, मुख्य अनुपालन अधिकारी व कंपनीची प्रमुख विधि यांना contact investors@cie-india.com येथे

ासंदर्भात कृपया वेबलिक https://www.cie-india.com/investors.fags1.html व

प्रापंभ दिनांक व बेळ : राक्रवार, दि. २५.०४.२०२५ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) समाप्ती दिनांक व बेळ : भंगळवार, दि. २९.०४.२०२५ रोजी साथं. ५.०० वा. (भा. प्र. वे.)

अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वर उपलब्ध आहेत.

दूरस्थ ई-मतदान प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मत देऊ शकतील.

दूरस्थ ई-मतदान तसेच एजीएमदरम्यान ई-मतदानाद्वारे मत देण्याचे स्वरूप:

मध्ये नमूद निर्देशांचे पालन करावे, ज्याचा सारांश खालीलप्रमाणे आहे:

प्रक्रियेनुसार, डीमॅट खात्यामध्ये ई-मेल पत्ता व मोबाइल क्रमांक नोंदणीकृत करून.

-मेल पत्ता नोंदणीकृत वा अद्ययावत करण्याचे स्वरूप:

दिलेल्या विस्तृत निर्देशांचे पालन करावे).

**ई–मेलद्वारे**ही पाठवता येऊ शकतील.

ची सूचना पाठवण्यात आलेली असेल त्यामध्ये लॉग इन आयडी व पासवर्ड नमूद असेल.

दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी :

ई-मतदानाचे मोड्यल अकार्यरत करण्यात येईल

**CIE** India

साईन करायला आला आहे. (या दोघांनी तत्पूर्वी 'आदमी' या चित्रपटात एकत्र भमिका साकारलीय, मनोजकमार दिलीपकुमारचा जबरदस्त फॅन. त्याच्या अभिनयशैलीवर दिलीपकुमारचा विलक्षण प्रभाव. त्याला तात्कालिक समीक्षक 'नक्कल' म्हणत). आपल्याला नव्हे तर सायरा बानूला साईन करण्यासाठी मनोजकुमार आला आहे हे समजताच दिलीपकुमार आतल्या रूममध्ये गेला...

चित्रपटातील अन्य कलाकारांची निवड, तंत्रज्ञांची आखणी, गाण्यांचे रेकॉर्डिंग, देशविदेशातील शूटिंगच्या तारखा हे सगळेच घडत असतानाच चित्रपटाचे नाव 'पूरब और पश्चिम' असे करण्यात आले. (देव आनंदने मनोजकुमारकडून 'हरे राम हरे कृष्ण' हे नाव घेऊन त्या नावाचा चित्रपट बनवला आणि तोही सुपरिहट, हाही एक फिल्मी अङ्क्यावरचा मस्त किस्सा). आता थीमनुसार लंडनला शूटिंग. पण मनोजकुमारला विमान प्रवासाची ॲलर्जी (की भीती?) म्हणून त्याने आपले काही सहकलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासह चक्क मुंबई ते लंडन बोटीने येण्या-जाण्याचा प्रवास केला. महिना

मनोजकुमारच्या दिग्दर्शनातील 'शोर' (१९७२), रोटी कपडा और मकान (१९७४), क्रांती (१९८१) या चित्रपटात यशाची चढती कमान अनुभवली. त्यानंतर मात्र 'घसरण' सुरू झाली. जणू फॉर्म हरवला. एव्हाना चित्रपट रसिकांची पुढची पिढी आली होती. मनोजकुमार दिग्दर्शित 'क्लर्क' (१९८९) आणि 'जय हिंद' (१९९९) अपयशी ठरले आणि मनोजकुमारने दिग्दर्शक म्हणून थांबणे पसंत केले. योग्य निर्णय. स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात असलेल्या भल्याभल्यांना कुठे कधी नि का थांबायचे हेच समजत नाही. मनोजकुमारला हे वेळीच समजले होते.

(लेखक ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आहेत.)

#### क्रिसिल लिमिटेड

Crisi नोंदणीकृत कार्यालय: लाइटब्रिज आयटी पार्क, साकी विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०७२

सीआयएन: एल६७१२०एमएच१९८७पीएलसी०४२३६३ दूरध्वनी: +९१ २२ ६१३७ ३००० वेबसाइट: www.crisil.com; ईमेल: investors@crisil.com

व्हिडिओ कॉन्फरन्स आणि/किंवा इतर ध्वनि-चित्र माध्यमांद्वारे घेण्यात येणाऱ्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि ई-मतदानासंबधी माहिती

याद्वारे सूचित करण्यात येत आहे की:

क्रिसिल लिमिटेडची (कंपनी) ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') ही १० फेब्रुवारी २०२५ तारखेच्या एजीएमच्या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलेले कामकाज पार पाडण्यासाठी कंपनी अधिनियम २०१३ च्या लागू तरतुदी तसेच कॉरपोरेट कामकाज मंत्रालय (एमसीए), यांच्यादारे जारी करण्यात आलेले ८ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, ५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२, २५ सप्टेंबर २०२३ आणि ९ सप्टेंबर २०२४ तारखेचे परिपत्रक तसेच इतर लागू परिपत्रके यांच्या अनुपालनासह बुधवार, १० एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) आणि/किंवा इतर ध्वनि चित्र माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच सूचनेची आणि वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहमागी(सहमागी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत, अशा सर्व समासदांना पाठवण्यात आल्या आहेत. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीकरण आबंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन २०१५ ("सेबी लिस्टिंग नियमांनुसार"), ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, अशांना अहवालाच्या भौतिक प्रती पाठविणे बंद करण्यात आलेले आहे. हे दस्तऐवज कंपनीच्या <u>www.crisil.com</u> या वेबसाइटवर, बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) च्या वेबसाइटवर त्याचबरोबर एनएसडीएलच्या https://evoting.nsdl.com या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. त्यानुसार, वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना, कंपनीचा वार्षिक अहवाल आणि इतर कागदपत्रांचे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात प्रसारणाचे काम ४ एप्रिल २०२५ रोजी पूर्ण करण्यात आलेले आहे. सभासद केवव व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण समेत सहभागी आणि सामील होऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण समेत सामील होण्याबाबतच्या सूचना तसेच रिमोट ई-मतदानासाठी किंवा वार्षिक सर्वसाधारण समेदरम्यान ई-मतदान प्रणालीव्दारे मतदान करण्याची प्रक्रिया भागधारकांना त्यांच्या लॉगिन ओळखपत्रासह पाठविण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. सर्वसाधारण सभेची गणपूर्ती मोजण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम माध्यमातून सहमागी होणाऱ्या समासदांच्या उपस्थितीची गणना कंपनी कायदा, २०१३ ("अधिनियम") च्या कलम १०३ नुसार केली जाणार आहे. डिमटेरियलाइज्ड स्वरुपात भागधारणा करणाऱ्या सभासदांना त्यांच्या संबंधित डिपॉझटरीज

पार्टिसिपन्ट्सकडे त्यांचा ईमेल ॲड्रेस नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येते. वास्तविक प्रकारे भागधारणा करणाऱ्या सभासदांना ईमेल ॲड्रेसची नोंदणी करण्यासाठी त्यांचा फोलिओ क्र., नाव, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन्ड प्रत (पुढील व मागील), पॅन (पॅन कार्डाची स्वयं-साक्षांकीत स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डाची स्वयं-साक्षांकीत स्कॅन्ड प्रत) यांचा उल्लेख करून स्वाक्षरीकृत विनंती पत्राची स्कॅन्ड प्रत हे दस्तऐवज कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए), केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेड यांना सेबी ने निर्दिष्ट केल्यानुसार भरलेले भौतिक आयएसआर फॉर्म पाठवून त्यांच्या फोलिओ क्रमांक, नाव, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत नमूद करणारे आमच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध म्हणून स्वाक्षरी केलेले विनंती पत्र पाठवून त्यांना आपले ईमेल ॲड्रेसेस आणि इतर केवायसी

तपशील खाली दिलेल्या पत्त्यावर अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येते.

केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (युनिट: क्रिसिल लिमिटेड)

सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्रमांक ३१ आणि ३२,

आर्थिक जिल्हा, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली मंडल, हैदराबाद - ५०००३२

४. सेक्शन १०८, कायदा सुधारित कंपनी नियम (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ (नियम) च्या नियम २० सह, आणि सेबी लिस्टिंग नियम ४४ नुसार, कंपनीला इलेक्ट्रॉनिक मार्गाने घेतलेल्या वार्षिक सामान्य बैठकीमध्ये पास होण्यासाठी मांडलेल्या ठरावांची त्यांच्या सदस्यांना त्यांचे मतदानाचे हक प्रदान करण्यासाठी सुविधा पुरवण्यामध्ये संतुष्टी मिळत आहे. सदस्य त्यांचे मत इलेक्टॉनिक मतदान प्रणालीदारे एजीएमच्या आधी किंवा ३८व्या एजीएम दरम्यान देऊ शकतात. कंपनीने ई-मतदान सेवा सुकर करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") सोबत करार केलेला आहे. भागधारकांना एजीएम सूचनेसोबतच ई-मतदान पद्धतीने त्यांचे मत देण्यासाठी लॉगिन चा तपशील पाठविण्यात आलेला आहे. ई-मतदानामार्फत मत देण्यासाठीची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सचनेध्ये देण्यात आली आहे. त्याबाबतचे तपशील कंपनीच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध केले

ज्या सदस्यांचे नाव सदस्यांच्या रजिस्टर मध्ये किंवा डिपॉजिटरी द्वारे प्रस्थापित केलेल्या बेनिफिशियल ओनर्स च्या रजिस्टर मध्ये २३ एप्रिल, २०२५, बुधवार, या कट ऑफ दिनांकाला आहेत, ते रिमोट ई-मतदान ची सुविधेसाठी पात्र असतील तसेच वार्षिक सामान्य बैठकीमध्ये ई-मतदान करण्यास पात्र असतील आणि एजीएमच्या सूचनेध्ये नमूद केल्याप्रमाणे एनएसडीएल च्या इलेक्टॉनिक मतदान प्रणालीदारे त्यांचे कोणत्याही कामाच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील. रिमोट ई-मतदान प्रक्रिया २६ एप्रिल, २०२५, शनिवार रोजी सकाळी १० वाजता सुरु होईल आणि २९ एप्रिल, २०२५, मंगळवार रोजी संध्याकाळी ५ वाजता बंद होईल. सदस्य वर सांगितलेल्या कालावधीत त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतील. रिमोट ई-मतदान मोड्यूल २९ एप्रिल, २०२५, मंगळवार रोजी संध्याकाळी ५ वाजता बंद केले जाईल आणि त्यानंतर मतदान मान्य केले

. ही सूचना पाठवण्याच्या नंतर कंपनीचे समभाग घेणारी कोणतीही व्यक्ती आणि कट ऑफ दिनांकाला म्हणजे २३ एप्रिल, २०२५, बुधवार रोजी समभाग धारण करणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.com वर मेल करून आणि त्यांचे फोलिओ क्रमांक किंवा डीपी आयडी आणि ग्राहक आयडी नमूद करून एक प्रत investors@crisil.com येथे पाठवून लॉगिन आईडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापि, जर आपण अगोदरच एनएसडीएल वर ई-मतदानासाठी नोंदणीकृत असाल तर, आपण आपले सध्या अस्तित्वात असलेले युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आपले मत देऊ शकता. एखाद्या सदस्याने ठरावावर मत दिले तर नंतर ते बदलण्याची किंवा परत मतदान करण्याची परवानगी असणार नाही. बैठकीच्या अगोदर त्यांचे ई-मतदान करणारे सदस्य, बैठकीत उपस्थित राहू शकतात, परंतु आणखी मतदान करण्यास पात्र राहणार नाहीत.

काही शंका असण्याच्या बाबतीत, आपण वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि www.evoting.nsdl.com वरील डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले भागधारकांसाठीच्या ई-मतदान युजर पुस्तिकेचे संदर्भ घेऊ शकता किंवा या +०२२ - ४८८६ ७००० आणि +०२२ - २४९९ ७००० क्रमांकावर कॉल करू शकता किंवा evoting@nsdl.com वर विनंती पाठवू शकता किंवा कु. पल्लवी म्हात्रे वरिष्ठ व्यवस्थापक किंवा श्री. संजीव यादव, उप-व्यवस्थापक, एनएसडीएल यांना evoting@nsdl.com किंवा pallavid@nsdl.com किंवा SanjeevY@nsdl.com किंवा दूरध्वनी क्रमांक :- ०२२ २४९९ ४५४५ आणि +९९ ९३२४००६२२५ यांवर संपर्क करू शकता. सीडीएसएलच्या सोपा/सर्वात सोप्या पोर्टलवर लॉग इन करताना कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणारे सदस्य helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून सीडीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात किंवा या टोल फ्री १८०० २२ ५५ ३३ नंबरवर संपर्क साधू शकतात. अधिक मदतीसाठी, सदस्य, श्री. श्रीधर बालमुरली, व्यवस्थापक, केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेड यांच्याशी einward.ris@kfintech.com येथे संपर्क साधू शकता किंवा टोल फ्री क्रमांक: १८००-२१-०९९११ वर कॉल करू शकतात. काही न सोडविल्या गेलेल्या शंकांच्या बाबतीत सदस्य, कंपनी सेक्रेटरीयल विभाग किंवा investors@crisil.com येथे ईमेल करू शकतात.

किसिल लिमिटेडसाठी

मिनल भोसले

कंपनी सचिव एसीएस १२९९९

#### वास्तुशास्त्र नियोजनविषयी कार्यशाळा

#### 🛥 ऑनलाईन पाच दिवसीय प्रशिक्षण उपक्रम 💵

नवीन घर बांधताय, नवीन जागा घेताय, आपण ज्या घरात राहत आहोत त्यामध्ये कळत नकळत आपल्याकडून दोष निर्माण झालेले असतात ज्याचा परिणाम घरातील व्यक्तींवर होत असतो, तर आपले घर वास्तु दोष मुक्त असावे ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी वास्तुशास्त्र! मूलभूत वास्तुशास्त्राचे ज्ञान मिळवण्यासाठी कोर्सला या.

- कोण सहभागी होऊ शकते: • वास्तु सल्लागार म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्या प्रत्येकासाठी.
- आर्किटेक्टस, इंटेरिअर डिझायनर, सिव्हिल इंजिनीअर्स व याचे विद्यार्थी.
- नवीन वास्तू खरेदी किंवा बांधकाम करणाऱ्या सर्वांसाठी. महत्वाचे शिकवले जाणारे मुद्देः
- वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला
- दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरूष
- मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, वास्तुशास्त्र मध्ये काय काय आहे. • जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे.
- घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी. मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, विदिशा वास्तु, वास्तुचे आयुष्य, घराचे कट व त्याचे घरावर होणारे परिणाम यासारखे अनेक विषय.
- वास्तु आणि व्यवसाय संधी इ.विषयांचा कार्यशाळेत समावेश आहे ता : १४ एप्रिल ते १८ एप्रिल, सोमवार ते शक्रवार कालावधी : ५ दिवस वेळ : सायंकाळी: ७ ते ९

शुल्क : ३००० /- + जी एस टी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर SIILC चे प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्कः

91460 38031 (व्हॉटस अपनर देशील नावनॉदणी उपल



93569 73427 | 84 84 811 544 |





आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर जि. ठाणे सन 2025-26

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत इ. 1 ली व इ. 2 रीसाठी मोफत प्रवेश योजना

शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इ. 1 ली व इ. 2 री वर्गात मोफत प्रवेश देण्याची योजना आदिवासी विकास विभागामार्फत राबविली जात आहे.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकात्मिक विकास प्रकल्प शहापुर जि.ठाणे या कार्यालयाशी संपर्क साधून विविध नमुन्यातील अर्ज घेऊन जावेत. इ. 1 ली व इ. 2 री मध्ये प्रवेश घेण्यासाठी दि. 31/12/2025 पर्यंत विद्यार्थ्यांच्या वयाची 06 वर्ष पूर्ण असावीत. अर्जावर चालु स्थितीतील मोबाईल नंबर नोंदवावा. सदर परिपूर्ण अर्ज भरुन दिनांक 12/05/2025 पर्यंत या कार्यालयास सादर करावा. . विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा.

. विद्यार्थ्यांच्या जन्म दाखल्याची अचूक नोंद असलेला जन्मदाखला . पालकाचा व विद्यार्थ्यांचा सक्षम अधिका-यांनी स्वाक्षरी केलेल्या जातीच्या दाखल्याची

साक्षांकित प्रत असावी. उत्पनाचा दाखळा (उत्पन्न मर्यादा । लाखपर्यंत) असावा

. पालक दारिद्यरेषेखाली असल्यास ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीचा दाखला जोडावा.

अर्जासोबत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अर्जासोबत जोडावे.

. दोन पासपोर्ट साईजचे फोटो जोडावेत.

. विद्यार्थ्यांचे पालक शासकिय / निमशासकिय नोकरदार नसावेत. . आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची विधवा, घटस्फोटीत / निराधार / परितक्त्या व दारिद्यरेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य राहील.

10. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा एकदा शाळेत प्रवेश झाल्यानंतर पालकाच्या विनंतीनुसार शाळा बदल करता येणार नाही याबाबतचे हमीपत्र सोबत जोडणे अनिवार्य राहील.

 इ.2 री प्रवेशासाठी शिकत असलेल्या शाळेचा बोनाफाईड जोडणे अनिवार्य आहे. अधिक माहितीस्तव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापुर जि. ठाणे या कार्यालयाशी संपर्क साधावा.

( राजेंद्रकुमार हिवाळे ) प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर जि. ठाणे

# मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) खोली क्र. ५३७, चौथा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ (दूरध्वनी क्र. ०२२ ६६४०५४३२) हे जिल्हा उप निबंधक-३ (पश्चिम उपनगरे) यांचेकडे नोंदणीकृत पात्र मजुर सहकारी संस्थांकडून एकूण ५ कामांकरिता बी-१ (Percentage Rate) नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. निविदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर https://mahatenders.

| अ.क्र. | टप्पा                             | कालावधी                         | अ.क्र. | टप्पा                           | कालावधी                         |
|--------|-----------------------------------|---------------------------------|--------|---------------------------------|---------------------------------|
| ٩      | निविदा विक्री सुरू                | ०७/०४/२०२५<br>सकाळी १०:३० वाजता | 5      | निविदा विक्री बंद               | १४/०४/२०२५<br>दुपारी २:३० वाजता |
| ş      | तांत्रिक बोली<br>उघडण्याचा दिनांक | १६/०४/२०२५<br>दुपारी ३:०५ नंतर  | 8      | आर्थिक बोली<br>उघडण्याचा दिनांक | १७/०४/२०२५<br>सकाळी १०:३० नंतर  |

टिप: १. विस्तृत ई- निविदा सूचना उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

टिप: २. निविदा सूचनेबाबत शुध्दिपत्रक / बदल असल्यास फक्त संकेतस्थळावर प्रकाशित केले Follow us: @mhadaofficial

**70000** CPRO/A/252 म्हाडा-गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

कार्यकारी अभियंता (प), मुं. झो. सु. मंडळ, मुंबई

#### महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ ई-निविदा सूचना क्र. १० / २०२५-२६

कार्यकारी अभियंता (पश्चिम विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण gov.in, उपलब्ध असतील. सदर निविदेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

सक्षम प्राधिकारी यांनी एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्विकारली जाणार नाही.

विकाण : पुणे दिनांक : ०४.०४.२०२५







सही/-पंकज वि. गोयल कंपनी सबिव, मुख्य अनुपातन अधिकारी आणि प्रमुख - विधि सदस्यत्व क्रमांक : एफ १३०३७